

दुचाकी सायकल खरेदी करण्यासाठी दिल्या
जाणा-या अग्रिमावर आकाराययाच्या व्याजाचा दर,
सन २००९-२०१०

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक-अग्रिम (व्याजदर)-१०.०९/प्र.क्र.८/०९/विनियम
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: ३ जुलै, २०१०.

संदर्भ:- वित्त विभाग, शासन निर्णय, क्रमांक-अग्रिम (व्याजदर)-१०.०९/प्र.क्र.८/०९/विनियम,
दिनांक १६ नोव्हेंबर, २००९

प्रस्तावना: संवर्भाधिन दि.१६ नोव्हेंबर, २००९ च्या शासन निर्णयान्वये मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, तीन
चाकी स्वयंचलित सायकल, मोटार कार खरेदी करण्यासाठी दिल्या जाणा-या अग्रिमावरील सन २००९-१० चा
आर्थिक वर्षाचे व्याजाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दुचाकी सायकल अग्रिमावरील सन २००९-२०१० चा
आर्थिक वर्षाचे व्याजाचे दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

सन २००९-२०१० चा वित्तीय वर्षाकरिता दुचाकी सायकल खरेदी करण्यासाठी दिल्या जाणा-या अग्रिमावर
आकाराययाच्या व्याजाचा दर खाली दर्शविल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे:

वर्ष	दुचाकी सायकल करिता
दिनांक १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च, २०१०	७ %

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या WWW.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात
आला असून त्याचा संकेतांक २०१००७०३१९१५४८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(अ.अ.कोंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति

- प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई २०
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई २०
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर

उप मुख्य लेखा परिक्षक (परिष्क), स्थानिक विधी लेखा, कोकण विभाग,
कोकण भवन, नवी मुंबई / पुणे / नागपूर / औरंगाबाद / नाशिक /
अमरावती.
सर्व उप कोबागार अधिकारी

राज्यपालांचे सचिव
 मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
 उप मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
 सर्व आमदार
 मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव/
 प्रधान सचिव/सचिव
 मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
 अधिष्ठाण व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१
 अधिष्ठाण व लेखा अधिकारी, मुंबई
 विधानी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
 संचालक, लेखा व कोषागार, मुंबई
 मुख्य लेखा परीक्षक, त्यागिक निधी लेखा, कौकणभवन, नवी मुंबई
 • प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
 • प्रबंधक, उच्च न्यायालय, (अधीन शाखा), मुंबई
 • प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुडीर क्र.३ व ४,
 अधिष्ठाण व लेखा कार्यालय आवार, मुंबई
 • प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
 • सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
 • प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,
 नांदाम कामो रोड, मुंबई
 • प्रमुख न्यायाधिपति, कुदुब न्यायालय, नागपूर / मुंबई, वांद्रे,
 मुंबई - ४००० ०५१
 • विशेष आयुक्त, महाराष्ट्र गवम, कोपमिकस रोड, नवी दिल्ली,
 उप संचालक, लेखा व कोषागार, कौकण विभाग, कौकण भवन,
 नवी मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/भाशिक/अमरावती

• पत्राचार.

मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या निवडणुकांखालील सर्व विभाग
 प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख
 सर्व विभागीय आयुक्त
 महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१
 सर्व जिल्हाधिकारी
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी
 संचालक (भांडवली), महाराष्ट्र परिषद केंद्र, अ-६, स्टेट पम्बोरिधा
 इमारत, बाबा खरकासिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१
 बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्का हटमेट, आझाद मैदान, मुंबई-१
 भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रवेश, सी.डी.सी. बॅरक नं.१, वींगक्षेम समीर,
 वसंतराव भागवत चौक, नरिमन पोईंट, मुंबई-१०,
 भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.डी.पटेल
 रोड, मुंबई-४
 भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल,
 ग्लोब मिल वॉलेस, वरळी, मुंबई-१२
 इंडियन नॅशनल कॉंग्रेस, महाराष्ट्र प्रवेश कॉंग्रेस (आय) समिती, टिळक भवन,
 काकासाहेब गाडगीळ मार्ग, वावर, मुंबई-५५
 नॅशनलस्ट कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, प्री वॅस जर्मल मार्ग, नरिमन पोईंट,
 मुंबई-२१,
 शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, वावर, मुंबई-२६,
 वित्त विभागातील सर्व कार्यासने
 निवड मस्ती, विनिवम, वित्त विभाग
